



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## भाग एक-नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक - ३७ ]

गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १३ - १९, २०१८ / भाद्र २२ - २८, शके १९४०

[ पृष्ठे १५

### प्राधिकृत प्रकाशन

### संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

सदस्य-सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, नगररचना यांजकडून

नगर विकास विभाग

सहसंचालक, नगररचना, नाशिक विभाग, नाशिक

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ अन्वये

#### सूचना

क्रमांक नावि/प्र.छा.स./प्रा.यो. अहमदनगर/कलम २० (३)/मौजे सुपा / गट नंबर ५० (पै.) व इतर/तालुका पारनेर/१०९८/२०१८.- ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्यास “उक्त अधिनियम” असे संबोधले आहे) मधील तरतुदीनुसार अहमदनगर जिल्ह्याची प्रादेशिक योजना (यापुढे ज्यास “उक्त प्रादेशिक योजना” असे संबोधले आहे) शासनाने दिनांक १४ जुलै २००५ रोजी मंजूर केली असून ती दिनांक १ ऑक्टोबर २००५ पासून अमलात आलेली आहे; आणि ज्याअर्थी, उक्त प्रादेशिक योजनेनुसार मौजे सुपा, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर येथील गट नंबर ५० (पै.), ५९, ६०, ६८/१, ६८/३, ७०, ७२ व ७४/२ मधील एकूण क्षेत्र २२.५७७ हेक्टर (यापुढे ज्यास “उक्त जमिनी” असे संबोधले आहे) “शेती विभागात” समाविष्ट आहेत ;

आणि ज्याअर्थी, राज्यात मंजूर असलेल्या प्रादेशिक योजनांमध्ये उक्त अधिनियमाचे कलम २० अन्वये वेळोवेळी कराव्या लागणाऱ्या जमीन वापराच्या फेरबदलासंदर्भात करावयाच्या कार्यपद्धतीबाबत उक्त अधिनियमाचे कलम १५४ अन्वये शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८१५/प्र. क्र. ४९/१५/नवि-१३, दिनांक ६ मे २०१५ व दिनांक ४ जानेवारी २०१६ अन्वये शासनाने निर्देश दिलेले आहेत (यापुढे ज्यास “उक्त शासन निर्णय” असे संबोधले आहे) व त्या अनुषंगाने शासनाने “प्रस्ताव छाननी समिती” गठित केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २०, पोट-कलम (२) मधील तरतुदीनुसार उक्त जमिनी “शेती विभागातून” वगळून, खालील अटीच्या अधीन राहून, “रहिवास विभागात” समाविष्ट करण्याचे प्रस्तावित असून त्याअनुषंगाने उक्त प्रादेशिक योजना सुधारित करणे आवश्यक आहे (यापुढे ज्यास “उक्त फेरबदल” असे संबोधले आहे) असे उक्त शासन निर्णयान्वये गठित “प्रस्ताव छाननी समितीचे” मत झाले आहे.

(१) शासनाच्या दिनांक ४ जानेवारी २०१६ च्या निर्णयात नमूद तरतुदीनुसार अधिमूल्य रक्कम भरणे बंधनकारक राहिल.

(२) उक्त शासन निर्णयात व त्यासोबतच्या सहपत्रात नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सदर जमिनीचा विकास करणे बंधनकारक राहिल.

(३) विषयाधीन जमिनीचे विकसन करताना १५ टक्के क्षेत्र “सार्वजनिक सुविधांसाठी” प्रस्तावित करणे आवश्यक आहे.

- (४) विषयाधीन जमिनींचे विकसन करताना व विकासपश्चात तेथील पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, घनकचरा विल्हेवाट / व्यवस्थापन यांकरिता योग्य ती स्वयंपूर्ण व्यवस्था अर्जदार यांनी करणे आवश्यक राहिल.
- (५) Rainwater Harvesting, Water Recycling (पाण्याचा पुनर्वापर) व Solar Energy अशा स्वरूपाच्या संकल्पना सदर जमिनींचे विकसन करताना अमलात आणण्यात याव्यात.
- (६) विषयाधीन जमिनींवर अर्जदार / विकसनकर्ते यांनी विकसन करताना प्रती हेक्टर २५० वृक्ष लावणे बंधनकारक राहिल. तसेच विकसित रेखांकनातील भूखंडधारकाने भूखंडात ५ वृक्ष लावणे बंधनकारक राहिल. सदरची बाब विकसनास अंतिम मंजूरी देताना पडताळणी करण्यात यावी.
- (७) सदरची परवानगी म्हणजे मालकीहक्काबाबत प्रमाणीकरण नाही. फेरबदल प्रस्तावाखालील जमिनींच्या मालकीहक्काबाबत सर्वस्वी अर्जदार यांची जबाबदारी राहिल.
- (८) विषयांकित जमिनींमध्ये विकसन करण्यापूर्वी सदर जमिनी वनसंज्ञेमध्ये येत नाहीत, याबाबत वन विभागाकडून 'ना-हरकत दाखला' घेणे आवश्यक राहिल.
- (९) सदर जमिनींवरील अभिन्यासातील भूखंड / सदनिका यांची विक्री खालील तक्त्यानुसार करणे बंधनकारक राहिल.

#### तक्ता

#### अभिन्यासातील भूखंड / सदनिका यांची सुविधांच्या विकसनाची सांगड

- |     |  |  |
|-----|--|--|
| (अ) | अभिन्यास अंतिमतः मंजूर झाल्यावर ..               | एकूण २५ टक्के भूखंड / सदनिका विक्री अनुज्ञेय राहिल.  |
| (ब) | सुमारे ४० टक्के मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर ..  | एकूण ५० टक्के भूखंड / सदनिका विक्री अनुज्ञेय राहिल.  |
| (क) | सुमारे ६० टक्के मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर ..  | एकूण ७५ टक्के भूखंड / सदनिका विक्री अनुज्ञेय राहिल.  |
| (ड) | सुमारे ८० टक्के मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर ..  | एकूण ९० टक्के भूखंड / सदनिका विक्री अनुज्ञेय राहिल.  |
| (इ) | सुमारे १०० टक्के मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर .. | एकूण १०० टक्के भूखंड / सदनिका विक्री अनुज्ञेय राहिल. |
- (१०) जर अभिन्यासात समूह गृहबंधणी योजना विकसित करावयाची असेल, तर जागेत सर्व मूलभूत सुविधा विकसित झाल्याशिवाय भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.

आणि ज्याअर्थी, शासनाने उक्त अधिनियमाचे कलम १५१, पोट-कलम (१) अन्वये शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८१५/प्र. क्र. ४९/१५/नवि-१३, दिनांक ११ जून २०१५ नुसार कलम २० (२), २० (३) व २० (४) खालील अधिकार विभागीय सहसंचालक, नगररचना यांना प्रदान केलेले आहेत;

आणि त्याअर्थी, याबाबतीत शासनाने प्रदान केलेल्या अधिकारांनुसार उक्त अधिनियमाच्या कलम २० चे पोट-कलम (३) अन्वये सहसंचालक, नगररचना, नाशिक विभाग, नाशिक उक्त प्रादेशिक योजनेत उक्त फेरबदल करण्याचा हेतू या सूचनेद्वारे घोषित करीत आहे आणि त्याकरिता उक्त प्रस्तावित फेरबदलांच्या अनुषंगाने नागरिकांकडून हरकती व सूचना, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या मुदतीत लेखी स्वरूपात मागविण्यात येत आहेत.

हरकती / सूचना सहायक संचालक, नगररचना, अहमदनगर शाखा, अहमदनगर सौ. सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल, हॉल क्रमांक १०५, पहिला मजला, आकाशवाणी केंद्राजवळ, सावेडी, अहमदनगर-४१४ ००४ यांच्या कार्यालयाकडे पाठवाव्यात. उक्त प्रस्तावित फेरबदल दर्शविणारा नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ त्यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. प्रस्तुत फेरबदलाबाबत विहित मुदतीत प्राप्त होणाऱ्या सूचना/हरकतींवर सुनावणी देण्यासाठी व त्यावरील अहवाल सादर करण्यासाठी सहायक संचालक, नगररचना, अहमदनगर शाखा, अहमदनगर यांना “अधिकारी” म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे. “अधिकारी” यांनी वैधानिक कार्यवाही पूर्ण करून त्यांचा अहवाल सदस्य-सचिव यांचेकडे सादर करावा.

प्रस्तुत सूचना [www.dtp.maharashtra.gov.in](http://www.dtp.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

**प्रतिभा भदाणे,**

सदस्य-सचिव,

प्रस्ताव छाननी समिती तथा

सहसंचालक, नगररचना,

नाशिक विभाग, नाशिक.

## URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

### Joint Director of Town Planning, Nashik Division, Nashik

*The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966*

#### Notice

No. NKDN/P.S.C./R.P. Ahmednagar/Section 20 (3)/Mouje Supa / Gat No. 50 (Pt.) and others, taluka Parner/1098/2018.— Whereas, the Government has sanctioned the Regional Plan for Ahmednagar district on dated 14th July 2005 (hereinafter referred to as “ the said Regional Plan”) under the provisions of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as “ the said Act”) and has come into force with effect from 1st October 2005 and whereas, in the said Regional Plan, the land admeasuring about 22.577 hectare bearing Gat No. 50 (Pt.), 59, 60, 68/1, 68/3, 70, 72 and 74/2 of Mouje Supa, taluka Parner, district Ahmednagar (hereinafter referred to as “ the said land”) is included in “Agriculture Zone”;

and whereas, the Government vide Resolution No. TPS-1815/CR-49/15/UD-13, dated 6th May 2015 and dated 4th January 2016 (hereinafter referred to as “the said Government Resolution”) has issued the directives under Section 154 of the said Act, regarding the procedure to be followed under Section 20 of the said Act, for making changes in the use of land in the areas of sanctioned Regional Plans, and for that purpose constituted “Proposal Scrutiny Committee”;

and whereas, the “Proposal Scrutiny Committee” constituted under the said Government Resolution, is of the opinion that the said land shall be deleted from “Agriculture Zone” and proposed to be included in “Residential Zone”, and accordingly it is necessary to modify the said Regional Plan (hereinafter referred to as “ the said modification”) in accordance with the provisions of sub-section (2) of Section 20 of the said Act, subject to the following conditions.

- (1) It shall be binding to deposit the premium amount as mentioned in Government Resolution, dated 4th January 2016.
- (2) It shall be binding to develop the said land as per the guidelines mentioned in said Government Resolution and Annexure with it.
- (3) While developing the said land it shall be binding to provide 15 per cent “Amenity Space”.
- (4) Applicant / Developer shall make necessary self-contained arrangements to provide water supply, waste water treatment, solid waste disposal / management while developing the said land and after development of the said land at his own cost.
- (5) It shall be necessary to develop the concept like Rainwater Harvesting, Water Recycling and Solar Energy while developing the said land.
- (6) It shall be binding to Applicant / Developer to plant 250 trees per hectare, while developing the land and plot holder of sanctioned layout to plant 5 trees per plot. This shall be verified at the time of final sanction to development.
- (7) This permission does not confirm ownership of the said land. The Applicant will be completely responsible regarding any issue about ownership of the said land.
- (8) It shall be binding to obtain “No Objection Certificate” from the Forest Department prior to development of the said land.
- (9) It shall be binding to sale layout plots / flats of the said land as per table given below.

**Table**

**Corelation of layout Plots / Flats with development of basic infrastructure**

(a) After sanction final layout	..	Sale of 25 per cent of the total Plots / Flats shall be permissible.
(b) After approximate 40 per cent development of basic infrastructure.	..	Sale of 50 per cent of the total Plots / Flats shall be permissible.
(c) After approximate 60 per cent development of basic infrastructure.	..	Sale of 75 per cent of the total Plots / Flats shall be permissible.
(d) After approximate 80 per cent development of basic infrastructure.	..	Sale of 90 per cent of the total Plots / Flats shall be permissible.
(e) After approximate 100 per cent development of basic infrastructure.	..	Sale of 100 per cent of the total Plots / Flats shall be permissible.

- (10) If the Group Housing Scheme is proposed in the layout then, Occupancy Certificate shall not be issued unless all basic amenities are fully developed in the said land;

and whereas, as per the provision of sub-section (1) of Section 151 of the said Act, Government *vide* Notification No.TPS-1815/CR-49/15/UD-13, dated 11th June 2015 has delegated the powers under Section 20 (2), 20 (3) and 20 (4) of the said Act to the concerned Joint Director of Town Planning.

Now, therefore, in exercise of the powers delegated by the Government in this regard, as per Section 20 (3) of the said Act, the Joint Director of Town Planning, Nashik Division, Nashik by this notice declares intention to make the said modification in the said Regional Plan and for the proposed said modification invites suggestions / objections from the public in writing within 30 days from the date of publication of this Notice in the Maharashtra Government Gazette.

The Suggestions/Objections shall be addressed to the “Assistant Director of Town Planning, Ahmednagar Branch, Smt. Savitribai Phule Commercial Complex, Hall No. 105, First Floor, Near Aakashwani, Savedi, Ahmednagar-414 004”. The plan showing the proposed said modification is kept open for inspection to the public during office hours in their office. Regarding the proposed said modification, Assistant Director of Town Planning, Ahmednagar Branch, Ahmednagar is appointed as the “Officer” to hear the Suggestions / Objections received within the stipulated period and after following legal procedure, the “Officer” shall submit the report thereon to the Member-Secretary.

This Notice is also available on website [www.dtp.maharashtra.gov.in](http://www.dtp.maharashtra.gov.in)

**PRATIBHA BHADANE,**

Member- Secretary,  
Proposal Scrutiny Committee and  
Joint Director of Town Planning,  
Nashik Division, Nashik.

Nashik, 7th September 2018.

## जिल्हाधिकारी यांजकडून

**न्याय्य नुकसानभरपाई मिळण्याचा आणि भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ नुसार प्राथमिक अधिसूचना.**

### जिल्हा जळगाव

क्रमांक भूसंपादन प्रस्ताव/एसआर-२१६/२०१७.—ज्याअर्थी, न्याय्य नुकसानभरपाई मिळण्याचा आणि भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ अस्तित्वात आलेला असून सदरील अधिनियम सन २०१४ पासून अमलात आलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाधना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क नियम (महाराष्ट्र), २०१४ संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आलेला आहे ;

ज्याअर्थी, न्याय्य नुकसानभरपाई मिळण्याचा आणि भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमिनी संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाधना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क नियम (महाराष्ट्र), २०१४ च्या दिनांक २७ ऑगस्ट २०१४ च्या अधिसूचनेतील नियम २ (छ) नुसार जिल्हाधिकारी या व्याख्येत उपविभागीय अधिकारी यांचा समावेश आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त जमिनी” असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी अथवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीनुसार याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, भारत सरकारच्या दिनांक २६ एप्रिल २०१८ रोजीच्या राजपत्रातील १०-क मध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिनियमाच्या प्रकरण २ व ३ मधील तरतुदींना सूट दिलेली असल्याचे नमूद केलेले आहे. त्यानुसार सदर प्रस्तावात सामाजिक प्रभाव निर्धारणाची आवश्यकता नाही.

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे या सोबत जोडलेल्या अनुसूची-तीन मध्ये दिलेली आहेत ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबतच्या जोडलेल्या अनुसूची-चार मध्ये दिलेला आहे.

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील या सोबतच्या अनुसूची-पाच मध्ये दिलेला आहे ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनींच्या अथवा त्यांच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) नुसार, जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेख्याच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव भाग, चाळीसगाव यांस पदनिर्देशित करित आहे.

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तीस आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत, त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव भाग, चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ, घाट रोड, चाळीसगाव यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

**अनुसूची - एक**

**जमिनीचे वर्णन**

**जिल्हा जळगाव, तालुका चाळीसगाव, गाव वाघळी**

भूमापन क्रमांक / गट क्रमांक	संपादित क्षेत्र
१	२ हे. आर
१०८०/१	.. ० ०३
१०८०/२	.. ० १६
१०८०/३	
१०८०/४	
१०८०/५	.. ० ०९
१०८०/६	.. ० १०
१०८०/७	.. ० १३
१०८०/८	.. ० १२
१०८०/१०	.. ० १७
९७५	.. ० ०५
५३७	.. ० १०

**अनुसूची - दोन**

**सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण**

**प्रकल्पाचे नाव :** लघु पाटबंधारे योजना, मुंदखेडा, तालुका चाळीसगावच्या कालवा वितरिकाकरिता भूसंपादन.

**प्रकल्प कार्याचे वर्णन :** मुख्य कालवा वितरिका भूसंपादन प्रस्ताव (मोजे वाघळी).

**समाजाला मिळणारे लाभ :** सिंचनासाठी

**अनुसूची - तीन**

विस्थापन नाही

**अनुसूची - चार**

भारत सरकारच्या दिनांक २६ एप्रिल २०१८ रोजीच्या राजपत्रात प्रसिद्ध केल्यानुसार सिंचन प्रकल्पांना सामाजिक परिणाम निर्धारणातून सूट दिलेली असल्याने सामाजिक प्रभाव निर्धारणाची आवश्यकता नाही.

**अनुसूची - पाच**

**नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील**

**(अ)** प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम : उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव भाग, चाळीसगाव.

**(ब)** प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता : उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव भाग, चाळीसगाव.

**(क)** ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील : जिल्हाधिकारी, जळगाव यांचेकडील आदेश क्रमांक ई-टपाल-२०१५/३२/९५/एसआर-२१६/२०१७, दिनांक ४ सप्टेंबर २०१७.

**टीप.**— उक्त जमिनीच्या आराखड्याचे कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, जळगाव व उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव, भाग चाळीसगाव यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

**किशोर दत्तात्रय राजे निंबाळकर,**

जिल्हाधिकारी, जळगाव

तथा समुचित शासन, जळगाव.

जळगाव, २१ जून २०१८.

**न्याय्य नुकसानभरपाई मिळण्याचा आणि भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ नुसार प्राथमिक अधिसूचना.**

**जिल्हा जळगाव**

क्रमांक भूसंपादन/एसआर-६२/२०१६.-ज्याअर्थी, न्याय्य नुकसानभरपाई मिळण्याचा आणि भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ अस्तित्वात आलेला असून सदरील अधिनियम सन २०१४ पासून अमलात आलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क नियम (महाराष्ट्र), २०१४ संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आलेला आहे ;

ज्याअर्थी, न्याय्य नुकसानभरपाई मिळण्याचा आणि भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमिनी संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क नियम (महाराष्ट्र), २०१४ च्या दिनांक २७ ऑगस्ट २०१४ च्या अधिसूचनेतील नियम २ (छ) नुसार जिल्हाधिकारी या व्याख्येत उपविभागीय अधिकारी यांचा समावेश आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त जमिनी” असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी अथवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीनुसार याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, भारत सरकारच्या दिनांक २६ एप्रिल २०१८ रोजीच्या राजपत्रातील १०-क मध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिनियमाच्या प्रकरण २ व ३ मधील तरतुदींना सूट दिलेली असल्याचे नमूद केलेले आहे. त्यानुसार सदर प्रस्तावात सामाजिक प्रभाव निर्धारणाची आवश्यकता नाही.

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे या सोबत जोडलेल्या अनुसूची-तीन मध्ये दिलेली आहेत ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबतच्या जोडलेल्या अनुसूची-चार मध्ये दिलेला आहे;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील या सोबतच्या अनुसूची-पाच मध्ये दिलेला आहे ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा त्यांच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) नुसार, जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये

समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव भाग, चाळीसगाव यांस पदनिर्देशित करित आहे.

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तीस आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत, त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव भाग, चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ, घाट रोड, चाळीसगाव यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

## अनुसूची - एक

### जमिनीचे वर्णन

#### जिल्हा जळगाव, तालुका चाळीसगाव, गाव मुंदखेडा बु।।

भूमापन क्रमांक / गट क्रमांक	संपादित क्षेत्र
१	२ हे. आर
१२/१-अ	.. ० १९
१६/५	.. ० ०८
९४	.. ० ११
९५	.. ० ०२
९८/२-अ	.. ० ०३
९८/२-ब	.. ० १६
९९	.. ० १९

## अनुसूची - दोन

### सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

**प्रकल्पाचे नाव :** लघु पाटबंधारे योजना, मुंदखेडा, तालुका चाळीसगावच्या कालवा वितरिकाकरिता भूसंपादन.

**प्रकल्प कार्याचे वर्णन :** मुख्य कालवा वितरिका भूसंपादन प्रस्ताव (मौजे मुंदखेडा बु।।).

**समाजाला मिळणारे लाभ :** सिंचनासाठी

### अनुसूची - तीन

विस्थापन नाही

### अनुसूची - चार

भारत सरकारच्या दिनांक २६ एप्रिल २०१८ रोजीच्या राजपत्रात प्रसिद्ध केल्यानुसार सिंचन प्रकल्पांना सामाजिक परिणाम निर्धारणातून सूट दिलेली असल्याने सामाजिक प्रभाव निर्धारणाची आवश्यकता नाही.

## अनुसूची - पाच

### नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम : उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव, भाग चाळीसगाव.

(ब) प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता : उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव भाग, चाळीसगाव.

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील : जिल्हाधिकारी, जळगाव यांचेकडील आदेश क्रमांक ई-टपाल-२०१५/३२/९५/एसआर-६२/२०१६, दिनांक २ फेब्रुवारी २०१६.

टीप.- उक्त जमिनीच्या आराखड्याचे कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, जळगाव व उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव भाग, चाळीसगाव यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

किशोर दत्तात्रय राजे निंबाळकर,

जिल्हाधिकारी, जळगाव

तथा समुचित शासन, जळगाव.

जळगाव, २१ जून २०१८.

### उपविभागीय अधिकारी यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ अन्वये प्रारंभिक अधिसूचना.

तक्ता 'क'

#### जिल्हा जळगाव

क्रमांक भूसंपादन/प्रस्ताव क्र. ५७/२०१५.- ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग, एरंडोल यांना असे वाटते की, सोबतच्या अनुसूचीमध्ये ज्यांचा तपशील नमूद करण्यात आला आहे अशा जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश "उक्त जमिनी" असा करण्यात आला आहे) उक्त अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या सार्वजनिक प्रयोजनार्थ आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

त्याअर्थी, आता, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे ज्याचा निर्देश "संपादन अधिनियम" असा करण्यात आला आहे) हा महाराष्ट्र राज्यात प्रयुक्त असताना त्याच्या कलम ११ (१) च्या उपबंधान्वये, याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

उक्त जमिनीमध्ये हितसंबंध असणाऱ्या सर्व व्यक्तींना याद्वारे अशी ताकीद देण्यात येते की, उक्त संपादनाच्या प्रयोजनासाठी उक्त जमिनीवर नेमण्यात आलेल्या कोणत्याही भूमापकांच्या किंवा अन्य

व्यक्तींच्या कामात त्यांनी अडथळा किंवा व्यत्यय आणू नये. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांची मंजूरी न मिळवता विक्री, भाडेपट्टा, गहाण, अभिहस्तांतरण, देवाण-घेवाण याद्वारे किंवा अन्य प्रकारे उक्त जमिनीची विल्हेवाट लावण्यासंबंधात करण्यात आलेले कोणतेही करार किंवा त्यासंबंधात करण्यात आलेला कोणताही खर्च किंवा सुधारणा संपादन जमिनीच्या अंतिमरित्या संपादन करण्यात येईल अशा भागासाठी भरपाई निश्चित करणारा अधिकारी संपादन अधिनियमाच्या कलम ११ (४) अन्वये दुर्लक्ष करील.

उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी आवश्यक आहेत याबद्दल नाशिक विभागाच्या आयुक्तांची खात्री होईल, तर संपादन अधिनियमाच्या कलम २१ (१) अन्वये तशा अर्थाची एक अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. संपादनाचे काम जर अंशतः किंवा संपूर्णतः सोडून देण्यात येईल, तर ती वस्तुस्थिती महाराष्ट्र शासन राजपत्रात रीतसर अधिसूचित करण्यात येईल.

उक्त जमिनीचे नकाशे उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग, एरंडोल यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहण्याकरिता उपलब्ध आहेत.

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तींना आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत, त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग, एरंडोल यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

ज्यासाठी जमिनी संपादन करावयाच्या आहेत ते सार्वजनिक प्रयोजन.- मौजे पळासखेडेसिम-नगाव, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव पोहोच कालव्यासाठी संपादित क्षेत्रासाठी भूसंपादन प्रस्ताव.

## अनुसूची

### परिशिष्ट - १

#### जमिनीचा तपशील

प्रकल्पाचे नाव.- मौजे पळासखेडेसिम-नगाव, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव पोहोच कालव्यासाठी संपादित क्षेत्रासाठी भूसंपादन प्रस्ताव.

#### जिल्हा जळगाव, तालुका पारोळा

भूमापन नंबर/ गट क्रमांक	संपादन करावयाचे क्षेत्र
१	२
	हे. आर

#### गाव नगाव

२७९/१	..	०	४७
२७९/२	..	०	२२
२९०/१	..	०	२१
३१८/१ व २	..	०	२०
३०३	..	०	३८
३०४	..	०	२६
३१५/३	..	०	२६
३१७	..	०	२८

अनुसूची - चालू

परिशिष्ट - १

जिल्हा जळगाव, तालुका पारोळा

भूमापन नंबर/ गट क्रमांक	संपादन करावयाचे क्षेत्र
१	२
	हे. आर

गाव पळसखेडेसिम

१७/१	..	०	१२
१७/२	..	०	०९
२५	..	६	२७
२६/१-अ	..	०	०५
२६/२	..	०	१०
२६	..	०	०८
२७	..	०	१७
२७	..	०	१७
४/१ व २	..	०	०४
१०/२/२	..	०	१९
१०/१/२ + २/१	..	०	१०
११/१	..	०	१४
११/२	..	०	१७
१२	..	०	०२
१५/१	..	०	२६
१५/२	..	०	०६
१६	..	०	१८
५	..	०	०१
६/१-अ	..	०	०६
६/१ व २	..	०	०४
८	..	०	०४
१३९/१ ते ३	..	०	०८
१५०/३	..	०	०६
१५३	..	०	१०
१५४	..	०	०३
१५५	..	०	००५
१५७	..	०	०४

परिशिष्ट - २

सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील

**प्रकल्पाचे नाव.-** मौजे पळसखेडेसिम-नगाव, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव पोहोच कालव्यासाठी संपादित क्षेत्रासाठी भूसंपादन प्रस्ताव.

**प्रकल्पाचे नियोजन.-** मौजे पळसखेडेसिम-नगाव, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव पोहोच कालव्यासाठी संपादित क्षेत्रासाठी भूसंपादन प्रस्ताव.

परिशिष्ट - ३

विस्थापनाबाबत तपशील

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने विस्थापनाबाबत तपशील 'निरंक' आहे.

परिशिष्ट - ४

प्रशासक नियुक्तीचा तपशील

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

विजयानंद शर्मा,

उपविभागीय अधिकारी,

एरंडोल भाग, एरंडोल,

जिल्हा जळगाव.

एरंडोल, २३ ऑगस्ट २०१८.

**भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ अन्वये प्रारंभिक अधिसूचना.**

जिल्हा जळगाव

क्रमांक भूसंपादन/प्रस्ताव क्र. ५५/२०१६.- ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग, एरंडोल यांना असे वाटते की, सोबतच्या अनुसूचीमध्ये ज्यांचा तपशील नमूद करण्यात आला आहे अशा जमिनी (यात यापुढे ज्यांचा निर्देश "उक्त जमिनी" असा करण्यात आला आहे) उक्त अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या सार्वजनिक प्रयोजनार्थ आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

त्याअर्थी, आता, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (यापुढे ज्याचा निर्देश "संपादन अधिनियम" असा करण्यात आला आहे) हा महाराष्ट्र राज्यात प्रयुक्त असताना त्याच्या कलम ११ (१) च्या उपबंधान्वये, याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनी

उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत किंवा आवश्यक असण्याचा संभव आहे ;

उक्त जमिनींमध्ये हितसंबंध असणाऱ्या सर्व व्यक्तींना याद्वारे अशी ताकीद देण्यात येते की, उक्त संपादनाच्या प्रयोजनासाठी उक्त जमिनींवर नेमण्यात आलेल्या कोणत्याही भूमापकांच्या किंवा अन्य व्यक्तींच्या कामात त्यांनी अडथळा किंवा व्यत्यय आणू नये. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांची मंजूरी न मिळवता विक्री, भाडेपट्टा, गहाण, अभिहस्तांतरण, देवाण-घेवाण याद्वारे किंवा अन्य प्रकारे उक्त जमिनींची विल्हेवाट लावण्यासंबंधात करण्यात आलेले कोणतेही करार किंवा त्यासंबंधात करण्यात आलेला कोणताही खर्च किंवा सुधारणा संपादन जमिनींच्या अंतिमरित्या संपादन करण्यात येईल अशा भागासाठी भरपाई निश्चित करणारा अधिकारी संपादन अधिनियमाच्या कलम ११ (४) अन्वये दुर्लक्ष करील.

उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी आवश्यक आहेत याबद्दल नाशिक विभागाच्या आयुक्तांची खात्री होईल, तर संपादन अधिनियमाच्या कलम २१ (१) अन्वये तशा अर्थाची एक अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. संपादनाचे कामकाज जर अंशतः किंवा संपूर्णतः सोडून देण्यात येईल, तर ती वस्तुस्थिती महाराष्ट्र शासन राजपत्रात रीतसर अधिसूचित करण्यात येईल.

उक्त जमिनींचे नकाशे उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग, एरंडोल यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहण्याकरिता उपलब्ध आहेत.

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तींना आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत, त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग, एरंडोल यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

ज्यासाठी जमिनी संपादन करावयाच्या आहेत ते सार्वजनिक प्रयोजन.—मौजे भातखेडा मायनर ते खडकेसिम लघु पाटबंधारे तलाव, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव पोहोच कालव्यासाठी मौजे गालापूर, तालुका एरंडोल येथील संपादित क्षेत्रासाठी भूसंपादन प्रस्ताव.

### अनुसूची

#### परिशिष्ट - १

#### जमिनींचा तपशील

**प्रकल्पाचे नाव.**—मौजे भातखेडा मायनर ते खडकेसिम लघु पाटबंधारे तलाव, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव पोहोच कालव्यासाठी मौजे गालापूर, तालुका एरंडोल येथील संपादित क्षेत्रासाठी भूसंपादन प्रस्ताव.

### जिल्हा जळगाव, तालुका एरंडोल, गाव गालापूर

भूमापन/ गट क्रमांक	संपादन करावयाचे क्षेत्र
१	२
	हे. आर
१४८/२	० १५
१४८/१/१	० ०७
१४८/१/२	० ०६
१४७/२	० ०३
१४७/१	० १२
१६७/२-अ	० ०४
१६७/१	० ११
१६६/२-अ	० ०८
१६६/१	० ०३
१६६/२-ब	० ०६
१६२	० २१
१८७/१	० ३७
१६९/६	० १७
१८३	० १७
१५८	० १५
१६६/२-ब	० ०८
१८४	० ३३
१५०	० १३
१५१	० १०
१८२	० १२

**परिशिष्ट - २**

**सार्वजनिक प्रयोजनाबाबत तपशील**

**प्रकल्पाचे नाव.**— मौजे भातखेडा मायनर ते खडकेसिम लघु पाटबंधारे तलाव, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव पोहोच कालव्यासाठी मौजे गालापूर, तालुका एरंडोल येथील संपादित क्षेत्रासाठी भूसंपादन प्रस्ताव.

**प्रकल्पाचे नियोजन.**— मौजे भातखेडा मायनर ते खडकेसिम लघु पाटबंधारे तलाव, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव पोहोच कालव्यासाठी मौजे गालापूर, तालुका एरंडोल येथील संपादित क्षेत्रासाठी भूसंपादन प्रस्ताव.

**परिशिष्ट - ३**

**विस्थापनाबाबत तपशील**

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने विस्थापनाबाबत तपशील 'निरंक' आहे.

**परिशिष्ट - ४**

**प्रशासक नियुक्तीचा तपशील**

सदर प्रकल्पाच्या कामामुळे एकही व्यक्ती / कुटुंब राहत्या घरातून विस्थापित होणार नसल्याने पुनर्वसन व पुनर्स्थापना प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

**विजयानंद शर्मा,**

उपविभागीय अधिकारी,

एरंडोल भाग, एरंडोल,

जिल्हा जळगाव.

एरंडोल, ३ सप्टेंबर २०१८.

**अपर जिल्हाधिकारी यांजकडून**

**अधिसूचना**

क्रमांक मह/कार्या/जमीन-१-ब/१६२७/२०१८.- शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ४ (२) अन्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत त्यांचा वापर करून उक्त कलम ४ चे पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर प्राप्त झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन मी, भानुदास पालवे, अपर जिल्हाधिकारी, अहमदनगर याद्वारे दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ पासून अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील लिपणगाव या महसुली गावातील जोशी वस्ती या भागास सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील 'जोशी वस्ती' या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करित आहे.

**अनुसूची**

**जिल्हा अहमदनगर, तालुका श्रीगोंदा**

अ. क्र.	गावाचे नाव	भूमापन क्रमांक	चतुःसीमा
१	२	३	४
१	लिपणगाव (मूळ गाव)	गट नंबर १ ते ५०, गट नंबर ५३ ते ४९६ (एकूण ४९४ भूमापन क्रमांक).	पूर्व - वेळू गावची शीव, श्रीगोंदा पश्चिम - ढोकराई माळ व काष्टी शीव उत्तर - मढेवडगाव, म्हातारपिंप्री शीव दक्षिण - घोड कॅनॉल, मौजे मुंढेकरवाडी शीव
२	जोशी वस्ती (प्रस्तावित गाव)	गट नंबर ५१ ते ५२, (एकूण २ भूमापन क्रमांक).	पूर्व - रेल्वे लाईन व मढेवडगाव रस्ता पश्चिम - जंगलेवाडी शीव, ढोकराई माळ शीव उत्तर - मढेवडगाव, म्हातारपिंप्री शीव दक्षिण - जंगलेवाडी व उर्वरित लिपणगाव शीव

**भानुदास पालवे,**

अपर जिल्हाधिकारी,

अहमदनगर.

अहमदनगर, ३१ ऑगस्ट २०१८.

## उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

## जाहीर नोटिस

**वाचले :** फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४.

क्रमांक कावि/अ.मृ./८३४/२०१८.-ज्याअर्थी, खालील नमूद केलेल्या अपघाती मृत्यू प्रकरणांमध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ मधील तरतुदीनुसार मृत व्यक्तीचे मृत्यूचे वर्गीकरण करणेकामी उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचेमार्फत प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झाले आहेत. प्रस्तुत प्रकरणांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावासोबतचे अपघाती मृत्यूचे चौकशी अहवाल, चौकशी कागदपत्रे, वैद्यकीय अधिकारी यांचे अहवाल इत्यादी तपासणी करणेत आली आहे. मृत व्यक्तीचे रहिवासाचे किंवा त्यांचे नातेवाईकांचे राहण्याचे ठिकाण हे कर्जत उपविभागाचे कार्यक्षेत्राबाहेरचे आहेत. ज्या मृत व्यक्तीचे नातेवाईकांना अपघाती मृत्यूबद्दल काही तक्रार अगर हरकत आहे किंवा कसे, हे जाणून घेणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, पुढील नमूद परिशिष्टात नमूद अपघाती मृत्यू प्रकरणांतील व्यक्तींच्या मृत्यूबाबत त्यांचे जवळचे नातेवाईकांस काही हरकत अगर तक्रार असल्यास ही नावे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत उपविभागीय दंडाधिकारी, कर्जत भाग, कर्जत यांचे कार्यालयात समक्ष हजर राहून किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे लेखी स्वरूपात सादर करावे. पुढील मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांकडून मुदतीत हरकती अगर सूचना प्राप्त न झालेस मृत व्यक्तींच्या मृत्यूबाबत त्यांचे जवळचे नातेवाईकांची कोणाची काही हरकत नाही, असे समजण्यात येऊन फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ नुसार व उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मृत्यूच्या वर्गीकरणाबाबत अंतिम आदेश पारित करण्यात येतील, याची संबंधित मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक २९ ऑगस्ट २०१८ रोजी माझे सहीशिक्क्यानिशी दिला असे.

## परिशिष्ट

अ. क्र.	पोलीस स्टेशन	अकरमात मृत्यू नंबर	मयत व्यक्तीचे नाव	वय वर्षे	राहणार	ए.डी.एस. आर. नंबर	मृत्यूचे कारण	मृत्यूचे ठिकाण
१	२	३	४	५	६	७	८	९
१	कर्जत	४७/१६	शामराम तात्याभाऊ ठोंबरे तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर.	५४	कुकडी कॉलनी, कोळवडी, जिल्हा अहमदनगर.	६९/१६	हृदयविकाराचे झटक्याने मयत	उपजिल्हा रुग्णालय, कर्जत,
२	कर्जत	४८/१५	बेवारस अनोळखी स्त्री	३० ते ३२.	-	१०८/१५	पाण्यात पडून बुडून मयत	शिंदे गावाचे शिवारात कुकडी कॅनॉलचे पाण्यात.
३	कर्जत	४६/१७	सारिका शिवाजी भिसे	३५	पठारवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर.	६०/१७	अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेऊन भाजून मयत.	सिखिल हॉस्पिटल, अहमदनगर
४	कर्जत	७२/१६	शंकर आनंदराव राजूत	३५	केसलवाडा, तालुका लाखांनी, जिल्हा भंडारा.	४४/१७	पाण्यात पडून बुडून मयत	उपजिल्हा रुग्णालय, कर्जत, जिल्हा अहमदनगर.
५	कर्जत	५२/१५	लक्ष्मण आशू गोरे	६६	कोरडगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर.	५२/१६	हृदयविकाराचे झटक्याने मयत	सिखिल हॉस्पिटल, अहमदनगर
६	कर्जत	६९/१०	अलका राजेंद्र वाघ	२४	कोरेगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर.	३८/११	भाजून मयत	सिखिल हॉस्पिटल, अहमदनगर

अनुसूची--बालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
७	कर्जत	९७/१३	सुप्रिया भाऊसो तुरकुर्डे	२२	कोरेगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर.	३०/१५	फुफुसाचे आजाराने मयत	उपजिल्हा रुग्णालय, कर्जत, जिल्हा अहमदनगर.		
८	कर्जत	८९/१७	बेवारस इसम	४५	--	१३२/१८	पाण्यात पडून बुडून मयत	सिद्धटेक गावाचे शिवारात भिमा नदी पात्रात.		
९	कर्जत	९९/१५	चंचल सुभाष दास	३०	सोगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर.	७३/१६	डोक्यास मार लागल्याने मयत	रुबी हॉस्पिटल, पुणे		
१०	कर्जत	६४/१७	अनोळखी बेवारस पुरुष	५०	-	१५४/१८	वृद्धापकाळाने व अशक्तपणामुळे, आजाराने मयत.	उपजिल्हा रुग्णालय, कर्जत, जिल्हा अहमदनगर.		
११	कर्जत	५८/०८	अनोळखी बेवारस पुरुष	६५	-	२७२/१०	टी. बी.च्या आजाराने मयत	चापडगाव शिवारात शेतामध्ये		
१२	कर्जत	६४/१५	व्यंकटा चलम दुरयस्वामी	४५	चिक्कारपट्टी पलयम, तालुका त्रिचंगोड, जिल्हा नामकल, राज्य तमिळनाडू	१०७/१५	हृदयविकाराचे झटक्याने मयत	दुरगाव गावाचे शिवारात गणपती मंदिराजवळ.		
१३	कर्जत	३/१७	प्रतापकुमार साहिराम राम	२५	सिधऊत, तालुका महमदाबाद, जिल्हा गाजीपूर, राज्य उत्तर प्रदेश.	२२१/१८	इलेक्ट्रिक शॉक बसून मयत	सिखिल हॉस्पिटल, अहमदनगर		
१४	कर्जत	९५/१२	पांडुरंग म्हतारबा कावळे	५५	पिंपळवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.	१६०/१६	पाण्यात पडून बुडून मयत	कुक्की कॅनॉलचे शेरवडी तलावात पाणी सोडण्याचे मेनगेटजवळ.		
१५	कर्जत	२१/१६	ग्याणीराम रामजी वाढवणे	५०	नवाटोळा, तालुका साळीकस, जिल्हा गोंदिया.	१२०/१६	फुफुसाचे आजाराने मयत	सिखिल हॉस्पिटल, अहमदनगर		
१६	कर्जत	२८/१६	सिद्धार्थ भागुजी वाढळ	५०	हिसरे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर.	५३/१६	हृदयविकाराचे झटक्याने मयत	उपजिल्हा रुग्णालय, कर्जत, जिल्हा अहमदनगर.		
१७	कर्जत	९६/१७	अनोळखी बेवारस पुरुष	७०	-	१४४/१८	वृद्धापकाळाने मयत	उपजिल्हा रुग्णालय, कर्जत, जिल्हा अहमदनगर.		
१८	कर्जत	८४/१७	अनोळखी बेवारस पुरुष	४५	-	१४३/१८	गंभीर आजाराने मयत	एस.टी. स्टॅण्डजवळ, तालुका कर्जत		
१९	कर्जत	३९/१०	दिपाली आपणासाहेब सुपेकर	२४	कुळधरण, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर.	१६६/१२	भाजून गंभीर जखमी होऊन मयत.	ससून हॉस्पिटल, पुणे		

अनुसूची--चाळू									
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२०	कर्जत	३३/१२	रामराव ज्ञानबा व्हटकर	४८	कोळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर.	११४/१५	विषारी औषध सेवन करून मयत	९	१०
२१	कर्जत	९२/१२	सुखदेव सुर्यभान शिंदे	२७	सांडवा, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर.	१२९/१६	लाईट फिटिंगचे काम करताना शॉक लागू मयत.	९	११
२२	कर्जत	३/१६	सागर मारुती गायकवाड	१८	पेडगाव, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	४५/१६	मोटर सायकलवरून पडून मयत	९	१२
२३	कर्जत	४४/१५	अनोळखी बेवारस पुरुष	३०	-	२/१७	हृदयविकाराचे झटक्याने मयत	९	१३
२४	कर्जत	२९/१४	राणी चंद्रकांत तांदळे	१६	करमाळा, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर.	१५७/१५	भाजून गंभीर जखमी होऊन मयत.	९	१४
२५	कर्जत	१/१७	आश्विनी दिपक साखरे	२१	रोकाळेवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर.	१५०/१८	विषारी औषध सेवन करून मयत	९	१५
२६	कर्जत	५०/१५	दगडू चंद्रभान दामोदरे	७५	देवळाली, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर.	८५/१५	हृदयविकाराचे झटक्याने मयत	९	१६
२७	कर्जत	५३/१५	विष्णू चावदास गायकवाड	३	भिलवडी, तालुका जळगाव, जिल्हा जळगाव.	१२०/१५	पाण्याचे हौदात पडून बुडून मयत.	९	१७
२८	कर्जत	९८/१३	अनोळखी स्त्री	४०	-	७७/१५	फुफ्फुसाचे आजाराने मयत	९	१८
२९	कर्जत	१०/१८	सदाम शेख	२६	उधवा दियारा प्लासाधी, तालुका साहेबगंज, जिल्हा झारखंड.	२१६/१८	इंजिनवर पडून डोक्यास मार लागून मयत.	९	१९

अर्चना नष्टे,  
उपविभागीय अधिकारी,  
कर्जत उपविभाग, कर्जत,  
जिल्हा अहमदनगर.

## जिल्हादंडाधिकारी यांजकडून

मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये

### आदेश

क्रमांक डीसी/कार्या-९-ब-१/२५९९/२०१८.— पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचेकडील पत्र क्रमांक जिविशा/प्रतिबंधात्मक आदेश/५५२३/२०१८, दिनांक १० ऑगस्ट २०१८ चे पत्रानुसार अहमदनगर जिल्ह्यात सध्या स्थानिक प्रश्नांच्या संदर्भात राजकीय पक्ष व विविध संघटनेचे कार्यकर्ते यांचेवतीने उपोषण, मोर्चा, रास्ता रोको इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम चालू आहेत. तसेच सकल मराठा, धनगर व मुस्लीम समाजाचेवतीने आरक्षणासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन चालू आहेत, तसेच दिनांक ३ सप्टेंबर २०१८ रोजी हिंदू धर्मीयांचेवतीने गोपाळकाला हा उत्सव, दिनांक १३ सप्टेंबर २०१८ रोजी गणेश चतुर्थी व दिनांक ११ सप्टेंबर २०१८ रोजी मुस्लीम धर्मीयांचा मोहरम हा उत्सव जिल्ह्यात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे, याबाबत कळविले आहे.

या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पोलिसांना कर्तव्य बजावताना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी अहमदनगर जिल्हा महसूल स्थळसीमेच्या हद्दीत मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी करणेबाबत पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी त्यांचेकडील पत्र, दिनांक २५ ऑगस्ट २०१८ अन्वये विनंती केली आहे व तशी माझी खात्री झालेवरून मी, राहुल द्विवेदी, जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर, मला मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून आदेशात नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणाही इसमास खालील कृत्ये सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय करण्यास मनाई करीत आहे :—

(अ) शस्त्रे, काठ्या, सोटे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, दंडे अगर लाठ्या किंवा शारीरिक इजा करणेसाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे ;

(ब) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे व साधने जवळ बाळगणे किंवा तयार करणे किंवा जमा करणे ;

(क) कोणत्याही व्यक्तीच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे ;

(ड) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे ;

(इ) जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे ;

(ई) सभ्यता अगर नीतिमत्ता यांस धक्का पोहोचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे ;

(फ) सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ, तसेच अन्य कारणास्तव सभा घेणेस, मिरवणुका काढणेस, पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करीत आहे.

### वरील आदेश खालील व्यक्तींना लागू होणार नाहीत.

(अ) शासकीय सेवेतील व्यक्तींना, ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच ज्या व्यक्तींना शारीरिक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे.

(ब) प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणुका हे कार्यक्रम.

(क) सभा घेणेस अगर मिरवणुका काढणेस ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहायक पोलीस निरीक्षक यांची रीतसर परवानगी घेतली आहे, अशा व्यक्ती.

प्रस्तुतचा आदेश अहमदनगर जिल्हा महसूल स्थळसीमेच्या हद्दीत दिनांक २ सप्टेंबर २०१८ रोजीचे ००.०० वाजेपासून ते दिनांक १६ सप्टेंबर २०१८ रोजीचे २४.०० वाजेपावेतो कालावधीत जारी राहील.

प्रस्तुतचा आदेश आज दिनांक २९ ऑगस्ट २०१८ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिला असे.

राहुल द्विवेदी,  
जिल्हादंडाधिकारी,  
अहमदनगर.

अहमदनगर, २९ ऑगस्ट २०१८.